

T.O.

N.C.R.B (एन.सी.आर.बी)  
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

## FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)

प्रथम खबर अहवाल

(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर

P.S.(ठाणे): कापूरबावडी

FIR No.(प्रथम खबर क्र.): 0779

Year (वर्ष): 2024

Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 13/09/2024 02:35

S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	118(1)
2	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	352

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): गुरुवार Date From (दिनांक पासून): 12/09/2024  
Time Period पहर 8 Date To (दिनांक पर्यंत): 12/09/2024  
(कालावधी): Time From (वेळेपासून): 22:30 बजे  
Time To (वेळेपर्यंत): 22:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 13/09/2024 Time (वेळ): 02:27 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 010  
Date & Time (दिनांक आणि वेळ): 13/09/2024 02:27 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):

उत्तर, 3 किमी Beat No. (बिट क्र.):

(b) Address (पत्ता): कोलशेत खाडी, ते ढोकाळी दरम्यान ठाणे प

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

मला प्रत मिळाली.

*[Signature]*

**6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):**

- (a) Name (नाव): मतता राजेश भोईर  
(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :  
(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 2004  
(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत  
(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):  
(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

- (g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड ,मतदाता कार्ड ,पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड )

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

**(h) Address (पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	नारायण निवास, शांतीनिकेतन शाळे, बाळकुम पाडा नं 03, बाळकुम, ठाणे प, कापूरबावडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	नारायण निवास, शांतीनिकेतन शाळे, बाळकुम पाडा नं 03, बाळकुम, ठाणे प, कापूरबावडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

**(i) Occupation (व्यवसाय):**

**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-9930510053

**7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या / संशयीत / अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):**

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1.	अनिकेत प्रविण चव्हाण			1. 07, दिगंबर चाल, मरिआई नगर, कोलशेत वरचा गाव, कोलशेत, ठाणे प, कापूरबावडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

**8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**

लागलीच दाखल.

**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**



S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.))
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-------------------------------

## 10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

## 11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकरमात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास)):

S.No. UIDB Number

(अ.क्र.) (यु.आय.डी.बी.क्र.)

## 12. First Information contents (प्रथम खबर हकीकत ):

फिर्याद

दिनांक:- 13/09/2024

मी मत्ता राजेश भोईर, वय 20 वर्षे, धंदा- वकील यांचेकडे टायपिस्ट, रा. नारायण निवास, शानिकेतन शाळेजवळ, बाळकुम पाडा नं. 03, बाळकुम, ठाणे प. मो. नं. 9930510053 समक्ष कापूरबावडी पोलीस स्टेशन येथे हजर राहून लिहून देते की,

मी वरील ठिकाणी मागील 05 महिन्यांपासून राहण्यास असून मला आईवडील नसून माझा मोठा भाऊ रितेश भोईर, वय 24 वर्षे, हा माझे मावशीकडे राहण्यास आहे. मी कोर्ट नाका येथे पांडे वकील यांचेकडे टायपिस्ट म्हणून काम करते त्यावर माझा उदरनिर्वाह चालतो.

माझी मागील 02 वर्षांपासून अनिकेत प्रविण चव्हाण, याचेशी मैत्रीचे संबंध होते. आमचेमध्ये काही किरकोळ गोष्टीवरून मतभेद होवून वाद झाल्याने आमचे मैत्री तुटली असल्याने आम्ही जानेवारी 2024 पासून आम्ही बोलत नाही. दिनांक 12/09/2024 रोजी रात्री 22.30 वा. सुमारास मी आमचे घराशेजारी राहणारे मनिष असे कोलशेत खाडी, कोलशेत ठाणे येथे गणपती विसर्जन बघण्यासाठी गेलो होतो, काहीवेळानंतर तेथून माझे सोबत असणारे मित्र हे निघून गेले व त्याठिकाणी मी एकटी गणपती विसर्जन बघून परत घरी येत असताना तेथे अनिकेत चव्हाण हा गणपती विसर्जनासाठी जात होता, तो मला बघून मला शिवीगाळी केली त्यामुळे मी तिथून धावत निघाले व मी माझ्या मदतीसाठी माझा मित्र कल्पेस जाधव याला बोलवून मी त्याचे बाईकवर बसून येत असताना अनिकेत याने त्याचे त्याच्या मित्रासोबत मो.सायकलवरून आमचा पाठलाग करत येवून त्याच्या हातातील कोणत्यातरी टणक वस्तुने मला मारत असताना मी ते अडवण्यासाठी माझे हात मध्ये घातले असल्याने मला डाव्या हाताला अंगठ्याला उजव्या हाताला करंगळीला मार लागला आहे. सदर झालेल्या प्रकाराबाबत मी कापूरबावडी पोलीस ठाणे येथे तक्रार देणेकामी आले असता पोलीसांनी मला उपचारासाठी मेडीकल मेमो दिला, मी सिव्हील हॉस्पिटल, ठाणे येथे उपचार करून तक्रार देणेकामी पोलीस ठाणे येथे आले आहे.

तरी दिनांक 12/09/2024 रोजी रात्री 22.30 वा. सुमारास कोलशेत खाडी ते ढोकाळी दरम्यान ठाणे प. मोटारसायकलवरून येत असताना अनिकेत चव्हाण याने मला शिवीगाळी करून त्याच्या हातातील कोणत्यातरी टणक वस्तुने डाव्या हाताला अंगठ्याला व उजव्या हाताला करंगळीला दुखापत करण्यास कारणीभूत झाला म्हणून माझी अनिकेत प्रविण चव्हाण, वय 25 वर्षे, रा. रूम नं. 07, दिगंबर चाळ, मरिआई नगर, कोलशेत वरचा गाव, कोलशेत, ठाणे प. मो.नं. 7045542792 याचे विरुद्ध कायदेपीर तक्रार आहे.

माझा वरील जबाब मराठीत संगणकावर टंकलिखित केला असून तो वाचून पाहिला असता तो माझे सांगणेप्रमाणे बरोबर व खरा आहे.

समक्ष

(सपोउपनिरी/ एस पी वालझाडे)

पोलीस ठाणे अंमलदार

कापूरबावडी पोलीस स्टेशन, ठाणे



13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:  
(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

or (किंवा)

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

SANDIP PARMESHWAR DHANDE

Rank (पद): I (Inspector)

No.(क्र.): 101000402SPDM

to take up the investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)


R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):



15. Date and time of dispatch to the court  
(न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

  
पोलीस ठाणे अधिकारी  
नाव: श्रीराम बलराम पा  
Signature of Officer in charge,  
Police Station  
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)  
Name (नाव): Shriram Baliram Pa  
Rank(पद): I (Inspector)  
No.(सं.): PI



N.C.R.B. (एन.सी.आर.बी.)  
I.I.F.-I (एकीकृत अन्वेषण फॉर्म - १)

**Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला जोडपत्र): Physical features, deformities and other details of the**  
( If known / seen )(संशयीत/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये, व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1	पुरुष					चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (ब्रण)	Tattoo (गोदण)	Others (इतर)
14	15	16	17	18	19	20

**These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.**

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयीत/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)